

10th July, 2019

The Secretary BSE Ltd. Corporate Relationship Dept., 14th floor, P. J. Tower, Dalal Street, Fort Mumbai - 400 001 Stock Code – 500331 The Secretary
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex,
Bandra (E),
Mumbai - 400 051
Stock Code - PIDILITIND

Dear Sir,

Sub: Advertisement - Completion of dispatch of the Notice of the 50th Annual General Meeting.

We enclose a copy each of the newspaper clippings of the advertisement published on 10th July, 2019 on the subject matter, in the following newspapers:

- · 'Business Standard' (English) All India edition, and
- 'Sakal' (Marathi) Mumbai Edition

This is for your information and records.

Thanking You,

Yours faithfully,

For Pidilite Industries Limited

Puneet Bansal Company Secretary

Encl as above

pn

Pidilite Industries Limited

Corporate Office

Ramkrishna Mandir Road Andheri - E, Mumbai 400059, India



Kotak Mahindra Bank Limited

CIN - L65110MH1985PLC038137 Registered Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex Bandra (E), Mumbai - 400 051. Tel: 61660001 Website: www.kotak.com

Corrigendum to Notice of the **Thirty Fourth Annual General Meeting**

otak Mahindra Bank Limited ("the Bank") had issued Notice dated 31st May 2019 ("AGM Notice") for convening the 34th Annual General Meeting ("AGM") of the shareholders of the Bank, scheduled to be held on Monday, 22nd July 2019, at Walchand Hirachand Hall of the Indian Merchants Chamber, 4th Floor, Churchgate, Mumbai - 400 020. The AGM Notice has already been circulated to all the shareholders of the Bank in due compliance with the provisions of the Companie Act, 2013, read with the Rules made thereunder.

Subsequent to issuance and circulation of the AGM Notice a printing error habeen noted in the **Annexure to the AGM Notice** pertaining to the details of Mrs. Farida Khambata, Independent Director of the Bank where the date up to whice the Director shall hold office is wrongly printed as "6" September 2024" instead of "6" September 2022". The said Notice including the resolutions and the Statement f material facts remains unchanged.

This corrigendum to the AGM Notice shall form an integral part of Notice date 31st May 2019, circulated to the shareholders of the Bank. Accordingly, all th concerned shareholders, stock exchanges, depositories, registrar and share transfe agent, agencies appointed for e-voting, other authorities, regulators and all othe concerned persons are requested to take note of the above correction.

This corrigendum is available on the website of the Bank (<u>www.kotak.com</u>) and has been communicated to the stock exchanges where the shares of the Bank are listed

For KOTAK MAHINDRA BANK LIMITED

Bina Chandarana Company Secretary & Sr. Executive Vice President

ate: 9th July, 2019

Place: Mumbai



GPT INFRAPROJECTS LIMITED

(CIN - L20103WB1980PLC032872)
Regd. Office: GPT Centre, JC-25, Sector - III, Salt Lake, Kolkata -700098;
West Bengal (India); Tel : +91-33-4050-7000; Fax : +91-33-4050-7999 Visit us: www.gptinfra.in; Email; gil.cosec@gptgroup.co.in

NOTICE OF 39TH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMAT Notice is hereby given that:

- The 39th Annual General Meeting (AGM) of Members of the Company will be held on Tuesday, the 30th Day of July, 2019 at 03.00 P.M. at Rabindra Okakura Bhawan, DD- 27A/1, Salt Lake, Kolkata 700 064, West Bengal (India) (Adjacent to Indian Oil Petrol Pump), to transact the business as set forth in the Notice of the Meeting dated 29th May. 2019.
- 2. The Notice of the AGM and Annual Report of the Company have been sent in electronic mode to all the members whose e-mail ids are registered with the Company / Depository Participant(s). For the members who have not registered their email IDs, physical copies of the Notice and Annua Report for 2018-19 has been sent at their registered address through permitted mode. The Notice of AGM and Annual Report are also available on the website of the company at www.gptinfra.in. The dispatch of Notice of AGM has been completed on 08.07.2019.
- 3. Pursuant to applicable provisions of the Companies Act. 2013. the Companies (Management and Administration) Rule, 2015 and the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its members facility of voting by electronic means, i.e., remote e-voting, in respect of business to be transacted at the AGM. All the members are informed that:
- i. The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means. The instructions for voting through electronic means are given in the Notice of AGM.
- ii. The remote e-voting shall commence on Saturday, 27th July, 2019 (10:00 A.M.) and end on Monday, 29th July, 2019 (05:00 P.M.) iii. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic
- means or at the AGM is Tuesday, 23rd July, 2019.
- iv. E-Voting by electronic mode shall not be allowed beyond 05:00 P.M IST on Monday, 29th July, 2019. v. Any person, who acquires shares of the company and becomes
- member of the company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date, i.e, Tuesday, 23rd July, 2019 may obtain the login ID and password by sending a request a helpdesk.evoting@cdslindia.com or Kolkata@linkintime.co.in o gil.cosec@gptgroup.co.in
- vi. Members may note that:
 - a) The facility for voting through ballot / polling paper shall be made available at the venue of AGM.
- b) The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cas
- c) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper.
- vii. In case you have any gueries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manua available at www.evotingindia.co.in under help section or write ar email to helpdesk.evoting@cdslindia.com . Alternatively, members may also write to Mr. A.B.Chakrabartty, Company Secretary at the email ID, gil.cosec@gptgroup.co.in or Tel. 033 4050 7812.

For GPT Infraprojects Limited

Sd/

A.B.Chakrabartt Place: Kolkata (Company Secretary Membership No. F-718 Date: 08.07.2019



TITAN COMPANY LIMITED CIN: L74999TZ1984PLC001456 Registered Office: 3, SIPCOT Industrial Complex Hosur 635 126 Tamil Nadu

Corporate Office: 'INTEGRITY' No.193. Veerasandra, Electronics Oity 1.0.,
Off Hosur Main Road, Bengaluru - 560 100, Karnataka E-mail: investor@titan.co.in Website: www.titancompany.in Telephone: 080 6704 7000 A TATA Enterprise

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Titan Company Limited will be held on Tuesday, 6th August 2019 to inter-alia, consider, approve and take on record the unaudited standalone & consolidated financial results of the Company for the quarter ended 30th June 2019. The notice has been uploaded on the website of the Company which can be accessed under "Investors" section at www.titancompany.in as well as on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

for TITAN COMPANY LIMITED

9th July 2019

Dinesh Shetty General Counsel & Company Secretary

TANISHQ TITAN FASTRACK ZOYA SKIN TITAN EYEPIUS,



EQUITAS HOLDINGS LIMITED Corporate Identity No. : L65100TN2007PLC064069 Regd. Office: 410A, 4th Floor, Spencer Plaza, Phase II, No.769, Mount Road, Anna Salai, Chennai-600002 Tel: 044-4299 5000 / 5027 | Fax: 044-4299 5050 eb: https://www.equitas.in | Email: secretarial@equitas.ir

NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given that:

The Twelfth Annual General Meeting ("AGM/Meeting") of Equitas Holdings Limited ("the Company") will be held on Friday, August 2, 2019 at 4,30 PM at Sri Thyaga Brahma Gana Sabha, Vani Mahal, 103, G N Chetty Road, T Nagar, Chennai – 600 017 to transact the business as set forth in the Notice of the AGM ("AGM Notice") dated May 10, 2019.

- The Annual Report for the Financial Year 2018-19 and the AGM Notice have been sent electronically to the Members whose e-mail IDs are registered with the Company / Registrar and Transfer Agent / Depository Participants and to other mbers at their registered postal address by permitted mode. The dispatch o AGM Notice has been completed on July 6, 2019. The said documents are also available on the Company's website, https://www.equitas.in.
- All the Members are informed that:
- The business as set forth in the AGM Notice may be transacted through voting by electronic means through the electronic voting system provided by Karvy Fintecl Private Limited ("Karvy") from a place other than the venue of the AGM ("Remot e-votina").

Commencement of Remote e-voting Tuesday, July 30, 2019 at 09.00 AM Thursday, August 1, 2019 at 05.00 PM End of Remote e-voting The Remote e-voting system shall be disabled by Karvy for voting after the end of

- the Remote e-voting period. Once the vote on a resolution is cast by a Membe he / she shall not be allowed to change it subsequently.
- The facility for voting by means of electronic voting or poll paper will be made available at the AGM for Members present at the Meeting. The Members who have cast their vote by Remote e-voting may attend the AGM but shall not be allowed t cast their vote again.
- The cut-off date for determining the eligibility of Members for Remote e-voting ovoting at the AGM is Friday, July 26, 2019 ("Cut-off Date").
- Only those persons whose names are recorded in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the Cut-of Date, shall be entitled to avail the facility of Remote e-voting or voting at the AGM A person who is not a Member as on the Cut-off Date should treat this Notice fo
- Any person who has acquired shares of the Company after June 21, 2019 bein the date for ascertaining the list of shareholders to whom the notice convenir AGM is being dispatched and upto the cut-off date may obtain the User ID an Password by sending a request through email to evoting@karvy.com. However, such person is already registered with Karvy for e-voting, then he / she can use his her existing user ID and password for casting the vote.
- ii. The AGM Notice is available on the Company's website, https://www.equitas.in and also on Karvy's website, https://evoting.karvy.com.
- iii.In case of queries relating to e-voting, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the "Downloads section of Karvy's website, https://evoting.karvy.com or call Toll free No 1-800-34-54-001 or contact Mr Prem Kumar, Manager, Unit: Equitas Holding Limited, M/s. Karvy Fintech Private Limited, Karvy Selenium Tower I Plot No. 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad–500 032 Ph: + 91 40 6716 1509; E-mail: evoting@karvy.com.
- For other queries relating to the AGM, Members may contact Ms Deepti R Company Secretary at the Registered Office of the Company located 410A, 4th Floor, Spencer Plaza, Phase II, No.769, Mount Road, Anna Salai Chennai-600 002 or through telephone at + 91 44 4299 5000 / 5027 or throug
- email at secretarial@equitas.in. Notice is also hereby given that the Register of Members and Share Transfer Book of the Company shall remain closed from Saturday, July 27, 2019 to Friday August 2, 2019 (both days inclusive) for determining the eligibility of shareholder

to vote on the resolutions set forth in the AGM Notice. By order of the Board for Equitas Holdings Limited

Place: Chennai Date: July 8, 2019

sd/ Ms Deepti R, Company Secretary

COGENT INFOWAY LIMITED

CIN- U72200MH2007PLC169334 Registered office: A-504, Shantidwar CHS LTD, Shantivan,

Near National Park, Borivali (East) Mumbai-400066. Form No. INC-25A

PUBLIC NOTICE FOR CONVERSION OF PUBLIC COMPANY INTO A PRIVATE COMPANY Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs, Western Region

In the matter of the Companies Act, 2013, section 14 of Companies Act, 2013 and rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014

In the matter of M/s Cogent Infoway Limited having its registered office at A-504, Shantidwar CHS LTD, Shantivan Near National Park, Borivali (East) Mumbai-400066, Applicant

Notice is hereby given to the general public that the company intending to make an application to the Central Government under section 14 of the Companies Act, 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a Private Limited company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 05th July, 2019 to enable the company to give effect for such conversion.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the company may deliver or cause to be delivered or send by registered post of his objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the concerned Regional Director at Everest, 5th Floor 100, Marine Drive, Mumbai - 400002, within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant compan at its registered office at the address mentioned below

> For and on behalf of the Cogent Infoway Limited

Date: 9th July, 2019 Place: Mumba

Suresh Sharma Wholetime Director DIN: 01103610

Registered office: A-504, Shantidwar CHS LTD, Shantivan Near National Park, Borivali (East) Mumbai-400066.



Registered Office: Godrej One, 4th Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai – 400 079 Tel.: +91-22-25194392/25198010/20/30 Fax No.: +91-22-25188040

CIN: L24246MH2000PLC129806

Website: www.godrejcp.com Email: investor.relations@godrejcp.com

NOTICE OF 19th ANNUAL GENERAL MEETING ("AGM") AND E-VOTING

Notice is hereby given that the Nineteenth Annual General Meeting of Godrej Consumer Products Limited will be held on Thursday, August 1, 2019 at 1.30 p.m. at Godrej One, 1st Floor Auditorium, Pirojshanagar, Vikhroli (East), Mumbai- 400 079 to ransact the business as set out in the Notice of the AGM, a copy of which together with the explanatory statement under Section 102 of the Companies Act, 2013 has been sent to the shareholders. The Company has completed the dispatch of the Notice of the AGM and the Annual & Integrated Report for fiscal year 2018-19 by courier on July 8, 2019 to those members who have opted to receive physical copy of the Annual Report. In case of members who have registered their e-mail IDs with the Company/Depositories, a link for accessing the above documents on the Company vebsite, has been sent to the registered e-mail IDs.

The Notice of the AGM and the Annual & Integrated Report is uploaded on the nvestor's page on the Company website viz. www.godrejcp.com Remote E-voting

may please be noted that the business to be transacted at the AGM will also be transacted by electronic means through e-voting services provided by Central Depository Services Limited ("CDSL"). Members are requested to refer to Page 319 of the Annual Report under Notice of the AGM section dated June 21, 2019 (Point No. 10 in the notes) regarding the process and manner for voting by electronic means

The remote e-voting shall commence on Sunday, July 28, 2019 at 09.00 am (IST) and end on Wednesday, July 31, 2019 at 05.00 pm (IST). The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. During this period, shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form, as on the cut-off date (record date) of July 25, 2019 may cast their vote electronically.

Any person who have acquires shares of the Company and become member after dispatch of the Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. July 25, 2019 may obtain login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing login ID and password can be used for casting vote. In case of members who are attending the AGM and are entitled to vote but have not exercised their right to vote by electronic means, the Chairperson of the Company will order a poll on her own motion for all businesses specified in the accompanying Notice.

A person whose name is recorded in the register of members or in the register of peneficial owners maintained by the depositories as on the cut-off date **July 25, 2019** only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the

A member may participate in the general meeting even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the

Members may contact Mr. R Shivshankar, DGM- Corporate Secretarial at the Registered Office of the Company viz. Godrej one, 4th Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai- 400 079, Telephone number +91 22 25194359, e-mail: investor.relations@godrejcp.com, to address grievances connected with e-voting.

By order of the Board of Directors For Godrej Consumer Products Ltd

V Srinivasan Chief Financial Officer & Company Secretary

(2) kotak[®] Kotak Mahindra Bank Ltd.

Dated: July 8, 2019



Mangalore Refinery and Petrochemicals Limited
(A Govt. of India Enterprise and a subsidiary of ONGC Limited)
Corporate Identity Number: L23209KA1988G01008959
Regd. Office: Moodapadav, Post Kuthethur, Via Katipalla, Mangaluru – 575 030
E-mail: investor@mrpl.co.in Website: www.mrpl.co.in



Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI Listing Regulations, 2015, notice is hereby given that a Board Meeting of the Company has been scheduled for Tuesday, the 30th July, 2019 to inter-alia consider and approve Unaudit Financial Statements for the first quarter ended 30th June . 2019.

Pursuant to Clause 10.1 of the Code of Internal Procedures and Conduct for Prohibition of Insider Trading, the "Trading window" fo dealing in shares of MRPL, shall remain closed from **Saturday 20th July, 2019** for Directors, Designated Persons and Connected Persons. The Trading Window will open 48 hours after the announcement of the Unaudited Financial Statements for the first quarter

The said notice may be accessed on the Company's website at **www.mrpl.co.in** and also be accessed on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com

For Mangalore Refinery and Petrochemicals Limite Sd/- Dinesh Mishra **Company Secretary** Note: 1) SEBI has mandated that request for effecting transfer of shares shall not be processed unless the shares are held in dematerialised form with a depository. In view of this, Shareholders holding shares in physical form are requested to open Demat Account with a Depository and

dematerialise the shares for easy liquidity. 2) Shareholders are further requested to complete their KYC formalities at the earliest. Together, Let us build a Clean India

Aditya Birla Capital Limited



Regd. Office: Indian Rayon Compound, Veraval - 362 266, Gujarat | Tel: 91 2876 243257 | Fax: 91 2876 243220 CIN: L67120GJ2007PLC058890 | www.adityabirlacapital.com | abc.secretarial@adityabirlacapital.com

NOTICE

NOTICE is hereby given that the following share certificate issued by the Company is stated to have been lost/destroyed/stolen/misplaced. Registered holders thereof have applied for the issue of duplicate

Sr. No.	Name of the Shareholder(s)	No. of Equity Shares	Folio No.	Certificate	Distinctive Nos		
				No	From	То	
1	Ms. Dipti M Munim Mr. Murari D Munim	350	ABC0319158	319158	2172635397	2172635746	

The public is hereby warned against purchasing or dealing with these shares in any way. Any person who has / have any claim in regard to these shares should lodge such claim with the Company's Registrar and Share Transfer Agent viz. Karvy Fintech Private Limited (formerly known as KCPL Advisory Services Pvt. Ltd), Unit: Aditya Birla Capital Limited, Karvy Selenium, Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500 032 within 10 (Ten) days from the date of publication of this notice, failing which, the Company will proceed to issue duplicate share certificate in respect of the aforesaid.

For ADITYA BIRLA CAPITAL LIMITED

Sailesh Daga Company Secretary FCS 4164



Branch Office: 1st Floor, Sohrab Hall, 21 Sasoon Road, Pune - 411001. Registered Office: 27BKC, C27, G Block, BandraKurla Compex, Bandra (E), Mumbai - 400051. Publication of Notice u/s. 13 (2) of the SARFAESI Act Notice is hereby given that the under mentioned borrower(s)/ guarantor(s)/mortgagor(s) who have defaulted in the repayment of principal

nd interest of the loan facility obtained by them from the Bank and whose loan accounts have been classified as Non Performing Asse (NPA). The notices were issued to them under Section 13(2) of the Securitization and Re-construction of Financial Assets and Enforceme of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) on their last known addresses, but they have been returned un-served and as such they ar nereby informed by way of this public notice.

Name of the Borrower	Name of the Guarantor(s) & Mortgagor(s)	Details of Properties/ Address of Secured Assets to be Enforced	Date of Notice	Date of NPA	Amount outstanding (As on the date of Notice)
1. Mr. Dwarkadas Patel. Address as per bank record: a) Shop cum Godown No. A-8, Onion Potato Market, Sector 18, Vashi, Navi Mumbai-400705 b) Navughar, Limbavali, Fali,Patel Vado, Village: Telnar, Takula: Kapadvanji, Dist: Kheda, Gujarat-387650. 2) Mrs. Kamlaben Dwarkadas Patel, (Legal Hire of Late Mr. Mahendra Dwarkadas Patel (Co-Borrower)) Address: Navughar, Limbavali, Fali, Patel Vado, Village: Telnar, Taluka Kapadvanji, Dist: Kheda, Gujarat- 387650	1) Mrs. Neeta Mahendra Patel (Guarantor and Legal Hire of Late Mr. Mahendra Dwarkadas Patel). Address as per bank record: a) Building No: 4, Flat: 404, Sankeshwar Nagar, Dombivali-East, District Thane, Maharashtra- 421201. 2) M/s Ma Khodiar Traders (Mortgagor) Address as per bank record: (Proprietress: Mrs. Neeta Mahendra Patel) Shop cum Godown No. A-8, Onion Potato Market, Sector 18,Vashi, Navi Mumbai- 400705.	Property owned by M/s Ma Khodiar Traders (Proprietress: Mrs. Neeta Mahendra Patel) All that piece and parcel of Shop-cum- Godown No. 8, in Block No A. adm. 68.75 Sq Mtrs or thereabouts on Ground Floor of the Building sitiated on land known as Plot No. 2 in Sector 19 out of Gat O. 796 in revenue Village of Turbhe, Taluka and District Thane and shown in red colour boundary line and bounded as follows, that is to say:- On or towards the North by S.C.G NO. A-9 On or towards the South by: S.C.G. No. A-7 On or towards the East by: Open Space On or towards the West by: 10.00 mtrs Wide Road. Together with all fixtures and fittings buildings and structures attached to the earth or permanently fastened to anything attached to earth, both present and future and all easamentary/mamool	16- May- 2019	11- May- 2014	Rs.45,43,303.0 7/- (Rupees Forty Five Lakhs Forty Three Thousand Three Hundred Three and Seven Paisa only)

The above borrowers and /or their guarantor(s)/mortgagor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of above mentioned outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of said 60 days under sub-section (4) of Section 13 of SARFAESI Act.

rights annexed thereto.

Date: 10-July-2019



WONDERLA HOLIDAYS LIMITED Regd. Office: 28th KM, Mysore Road, Bangalore-562109,

Email Id: investors@wonderla.com Notice of 17th Annual General Meeting, Remote E-Voting and Book Closure

Notice is hereby given that the 17th Annual General Meeting (AGM) of the Company will be held at 4.00 p.m on Thursday, 8th August, 2019 at Wonderla Resort, 28th KM, Mysore Road, Bangalore-562109, Karnataka, to transact the business as detailed in the Notice of AGM, which shall be sent to Members at their registered addresses/e-mail ids together with Annual Report of 2018-19. Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is pleased to provide members facility to exercise their right to vote at the 17th AGM by electronic means and the business may be transacted through e-Voting services provided by KarvyFintechPvt. Ltd. (KFPL).

The e-voting period commences on Sunday, 4th August, 2019 (9:00 am) and ends on Wednesday, 7th August, 2019 (5:00 pm). During this period shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date (record date) 2nd August, 2019, may cast their votes electronically. The e-voting module shall be disabled by KFPL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at www.evoting.karvv.com. The facility for voting through poll shall also be available at the meeting and members attending the meeting who have not already cast their vote by Remote e-voting shall be able to exercise their right at the meeting. The members who have cast their vote by Remote E-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

In case a person has become Member of the Company after the dispatch of AGM Notice but on or before the cut-off date i.e. 2nd August, 2019, the member may approach KFPL for issuance of User ID and Password.In case of queries of grievances regarding e-voting Members may contact Mr. Rajendra Prasad V, Manager, KFPL at 1800 3454 001 or write to evoting@karvy.com or to Company at investors@wonderla.com. The Notice of 17th AGM and the Annual Report for 2018-19 will also be available on Company's website www.wonderla.com.

The Register of Members and the Share Transfer books of the Company shall remain closed from Saturday, 3"August, 2019 to Thursday, 8" August, 2019 (both days inclusive) for the purpose of payment of final dividend, if declared, and AGM. For Wonderla Holidays Limited

Pidilite

Date: 08.07.2019

Place: Bangalore

PIDILITE INDUSTRIES LIMITED

Sd/-Srinivasulu Raju Y

Company Secretary

Regd. Office: Regent Chambers, 7th Floor, Jamnalal Bajaj Marg, 208, Nariman Point, Mumbai - 400 021. • Tel: +91 22 2835 7000 Fax: +91 22 2821 6007 • Email: investor.relations@pidlite.co.in Website: www.pidlite.com • CIN: L24100MH1969PLC014336

NOTICE OF 50TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE **E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION**

Notice is hereby given that the 50th Annual General Meeting "AGM") of the Members of Pidilite Industries Limited "Company") will be held on Tuesday, the 6th August, 2019 at 3:00 p.m. at Kamalnayan Bajaj Hall, Bajaj Bhavan, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai - 400021 to transact the business as stated in the Notice convening the said meeting. Notice convening the AGM along with the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispatched to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail ids with the Company/Depository Participants and to other Members in permitted mode at their registered address. The Company has completed its dispatch as well as sending of email to Members on 8th July, 2019. The Company has also uploaded the AGM Notice alongwith the Annual Report on its website www.pidilite.com and on the website of NSDL https://www.evoting.nsdl.com/.

Members, who have not received the Annual Report, may download it from the Company's website or may request for a copy of the same by writing to the Company Secretary at the Registered Office of the Company or at investor.relations@pidilite.co.in. The documents pertaining to the items of business to be transacted in the AGM are open for inspection at the Registered Office and also at the Corporate Office of the Company during business hours on any working day.

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, the 31st July, 2019 to Tuesday, 6th August, 2019 (both days inclusive) for the purpose of AGM and payment of dividend, if declared.

The Company is pleased to provide its Members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means. Members may cast their votes on electronic voting system from any place other than the venue of the meeting (remote e-voting). The Company has entered into an arrangement with NSDL for facilitating remote e-voting services. The remote e-voting period shall commence on Thursday, 1st August 2019 at 9:00 a.m. (IST) and end on Monday, 5th August, 2019 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled for voting after 5:00 pm on Monday, 5th August, 2019.

The voting rights, either by remote e-voting or at the AGM venue, shall be as per the number of equity shares held by the Member(s) as on Tuesday, 30th July, 2019 (cut-off date). Members are eligible to cast vote electronically only if they are holding shares as on cut-off date. Members who have acquired shares after the dispatch of the Annual Report and holding shares as of the cut-off i.e 30th July, 2019, may obtain the Login ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in. The facility for voting shall also be made available at the AGM by way of ballot papers and the Members attending the AGM, who have not cast their vote by remote e-voting, shall be eligible to vote at the AGM. The Members who have cast their vote through remote e-voting may participate in the AGM but shall not be allowed to vote again in the AGM. The procedure of e-voting is available in the AGM Notice as well as in the email sent to the Members by NSDL. In case of any queries/grievances pertaining to e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the Downloads section of https://www.evoting.nsdl.com/ or contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, 4th Floor, A-Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg Lower Parel, Mumbai - 400013, email evoting@nsdl.co.in or pallavid@nsdl.co.in, Tel: 2499 4545 or a toll free number 1800 222 990.

The entry to the meeting venue will be regulated by Attendance Slips which have been sent along with the Annual Report to the Members. Members who have received Attendance Slips by electronic mode are requested to print the Attendance Slip and submit a duly filled in Attendance Slip at the registration counter to attend the AGM. Please note that duplicate Attendance Slips will not be issued.

Pursuant to Regulation 44(6) of Listing Regulations, the Company is providing one way live webcast of the proceedings of AGM from 3.00 p.m. till the conclusion of the AGM. Members can view the proceedings of AGM by logging on to the e-voting website of NSDL at https://www.evoting.nsdl.com using their remote e-voting credentials, where the E-voting Event Number ("EVEN") of Company will be displayed.

For Pidilite Industries Limited

Sd/-Place : Mumbai **Puneet Bansal** Date : 9th July, 2019 **Company Secretary**

Place: Mumbai Date: 9th July, 2019

(Authorised Officer)

Kotak Mahindra Bank Ltd

>> अवतीभवती

ऐतिहासिक इरँड फुटबॉलचे तीन वर्षानंतर पुनरागमन

मुंबई: जगातील स्वतंत पुत्रपार्थनम् मुंबई: जगातील स्वतं प्रस्तेत्वया इतंड क्या पुटबॉल स्वयंत गणना होत असलेल्या इतंड क्या पुटबॉल स्वयंत नावना होत आहे. स्वयंत्रा १२९ वा अध्याय २ ते २४ ऑगस्टस्टरम्यना पहित्या बंगातमध्ये होतंल. वा स्वयंत १६ संबंधा साहम्मा असेल. आस्त्रपारक तोच आद लोगमध्येल प्रस्तेक साह संबंधा साहमा असेल. आस्त्रपारक तोच आद लोगमध्येल प्रस्तेक साह संबंधा साहमा असेल. सर्वात जुनी असलेली पहिली डुरैंड स्पर्धा १८८८ मध्ये झाली होती.

गोरेगाव स्पोर्टस् क्लबचा सहज विजय

मुंबई : गोरेगाव स्पोर्टस् वलवने मुंबई जिल्हा प्रथम श्रेणी फुटबॉल साखळीत जुहू बाँच युनायटेड अ संघास २० असे सहज हरतले. विजेत्यांच्या रवी शेट्टी आणि जॉन मस्कारेन्हास यांनी गोल केले. अन्य निकाल, तृतीय श्रेणी-मिलान एफए : १ (मोहम्मद अन्सारी) वि. वि. एसव्हींकेएम एफसी : ०. पल्याया एफसी : १ (मॅसा शेख) वि. वि. वाँग्वे डिसेबल्ड : ०. श्री मावळी मंडळ ब : २ (स्टीबी चेरियाथू,, अमोल गोरे) वि. वि. उम्मत मुलान एफए

दैविक रावचा निर्णायक गोल

मुंबई : दैविक रावच्या गोलमुळे काजूपाडा एफसीने बोरिवली प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये व्हायब्रंट एफसीला १ -० हरवले. करण अमीन आणि प्रेनविल मुझेंलोने प्रत्येकी एक गोल करीत फ्लीटफुटर्स एफसीने मेरीलँड युनायटेडचा

चंद्रशेखर शिंदे कुस्ती संघटनेत सहसचिव

भुंबई: चंद्रशेखर शिंदे यांची भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या सहसचिवपदी नियुक्ती झाली. शिंदे हे भारतीय टपाल खात्यात असून ते आंतरराष्ट्रीय पंच तसेच राष्ट्रीय खेळाडू होते.

आशियाई कस्तीसाठी ढमाळ पंच

मुंबई : आशियाई कुमार कुस्ती स्पर्धेसाठी नवनाथ ढमाळ यांची पंच म्हणून निवड झाली. ही स्पर्धा बँकॉकला होत आहे. ते जागतिक संघटनेचे द्वितीय श्रेणीचे पंच आहेत. राष्ट्रीय कुस्तीत त्यांनी चमक दाखवली आहे

राज्य कॅरम स्पर्धा रत्नागिरीत

मुंबई : राज्य वरिष्ठ तसेच आंतरजिल्हा कॅरम स्पर्धा रत्नागिरीत २२ ते २५ जुलैदरम्यान होईल. ही स्पर्धा खुल्या एकेरीसह सांधिक तसेच ५० वर्षांवरील गटात होईल. प्रवेश अर्ज संघटनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अभिषेक प्रधान उपांत्यपूर्व फेरीत

मुंबई : अभिषेक प्रधान, रोहित कदमने अखिळ भारतीय स्ववाश स्पर्धेत पुरुष एकेरीत प्रवेश केला. अभिषेकच्या प्रतिस्पध्यिन दुसरा गेम गमावल्यावर हार मान्य केली; तर रोहितने चार गेममध्ये बाजी मारली.

जगज्जेत्या महिलांचा ट्रम्प यांना ठेंगाच?

महिला फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या अमेरिका संघाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी व्हाईट हाऊसला भेट न देण्याचे ठरवले; मात्र विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅटने दिलेले सेनेट

भेटीचे निमंत्रण स्वीकारले आहे. आम्ही व्हाईट हाऊसला जाणार नाही, मग निमंत्रण कसे येईल, अशी विचारणा अमेरिकेची सहकर्णधार मेगान रॅपिनोएने सांगितले. तिनेच व्हाईट हाऊसबद्दल अपशब्द वापरल्याने ट्रम्म चिङ्ले. मायदेशात आल्यावर रॅपिनोएने टम्प यांना

कदाचित निमंत्रण पाठवले असेल किंवा त्या प्रकारचे काही तरी असेल, ते हळूहळू आमच्याकडे येतही असेल. अमेरिका सेनेटच्या सभागृह नेत्या

नॅन्सी पेलोसी यांनी संघाला निमंत्रित केले आहे. हे निमंत्रण स्वीकारल्याचे रॅपिनोए हिने सांगितले, तर याबाबत निर्णय झाला नसल्याचे संघातील ॲलेक्स मॉर्गन हिने सांगितले आमची याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्हाला निमंत्रणाबाबत चर्चेस वेळही मिळालेला नाही, असे तिने

दुती चंदला साह्य करण्यापूर्वी ओडिशा सरकार सावध

युरोपातील प्रशिक्षणासाठी मागितलेल्या साह्य निर्धाबाबत आम्ही सर्वकष विचार करीत आहोत, असे ओडिशा सरकारने सांगितले. दुर्तीने काही महिन्यांपूर्वीच आपण समलिंगी विवाह

करणार असल्याचे सांगितले आहे.

त्या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारच्या मतास महत्त्व दिले जात आहे. दुतीने यापूर्वी स्पर्धा तयारीसाठी मागितलेली सर्व मदत ओडिशा सरकारने मान्य केली आहे. पण आत

भुवनेश्वर, ता. ९ : दुती चंद हिने चिंतेचे प्रश्न

ित द्या प्रश्ने अंशलेटिक्स स्पर्धेत दुतीला २०० मीटा शर्यतीत ब्राँझव • याच स्पर्धेत शंभर मीटरमध्ये पाचवी. त्या वेळी उपांत्व फेरीपेक्षा खराब कामगिरी • अखाप ऑलिंपिक तसेच जागतिक पात्रता नाही • मार्गदर्शकांद्वार्थेत बाद, त्यापुक्रे साव हेदाबादांद्ववं चुन्हा भुवनेश्वरला • आशियाई क्रीडा स्पर्धेतील सोन रीप्यपदकांबदल ओडिशा सस्कारचे तीन कोटी, देशात सर्वाधिक

• दतीकडे बीएमडब्ल्य, तरीही कायम मदतीची अपेक्षा असल्याचे काही अधिक

मंत्रालयातील अधिकारी भारतीय ॲथलेटिक्स महासंघाबरोबर चर्चा युरोपात सराव करायचा आहे आणि त्यासाठी तीन कोटी हवे आहेत, करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचे असे सांगितले आहे. ओडिशा क्रीडा

गरीब घरातून आलेल्या दुतीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत होते, पण तिने समलिंगी संबंधांबाबत कबली

कॉस्मोपोलिटनच्या मुखपृष्ठावर दुती

देशातील पहिली समलिंगी ॲथलीट असलेली दुती चंद कॉस्मोपोलिटनच्या मुखपुद्रावर झळकली आहे. तिच्या या छायाचित्रासोबत समलिंगी असल्याचे जाहीर केलेली देशातील पहिली क्रीडापटू असा उल्लेख काण्यात आला आहे. त्याचबरोबर तिने एक सप्तरंगी ड्रॅमही परिधान केला आहे. जून महिन्यात इंद्रधनुष्य असते, त्यामळे हे सात रंग असे म्हटले आहे.

आहे. तिच्या गावातही तिच्यावर टीका सुरू झाली आहे. आता त्यामुळे ओडिशा सरकार सावध झाले आहे

खालावत आहे. तसेच देशातील अन्य ॲथलिट तिच्याएवढी मदत मागत नाहीत, याकडेही लक्ष वेधले जात

लंडन, ता. ९ : सनसनाटी निकालांनी गाजत असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सातव्या मानांकित सिमोना हालेप हिने अडखळत्या सुरुवातीनंतर उपांत्य केरीत प्रवेश केला. सेरेना विल्यम्सने अमेरिकेच्याच

ऑलिसन रिस्की हिचा पाडाव करीत आगेकूच केली. सिमोनाने चीनच्या झँग गुआई हिला ७-६ (७/४), ६-१ असे नमवले, तर तेवीस ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकलेल्या सेरेनाने रिस्कीचा ६-४, ४-६, ६-३ असा पाडाव केला. आठव्या विम्बल्डन विजेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या सेरेनाने २०१७ च्या ऑस्ट्रेलियन विजेतेपदानंतरही एकही स्लॅम विजेतेपद जिंकलेले नाही.

झँगने पहिल्या सेटमधील ४-१ आघाडीनंतर चार ब्रेक पाईटर्हा होते; पण सिमोनाने कडवा प्रतिकार करीत बाजी मारली. पिछाडीवर असताना आक्रमकतेशिवाय पर्याय नाही, हे मी जाणले. त्यानंतर माझा आत्मविश्वासही उंचावला आणि खेळही बहरला, असे हालेपने सांगितले.

विम्बल्डन टेनिस

कोर्ट खराब केल्याने सेरेनाला दंड

स्पर्धेपूर्वी सराव करताना कोर्ट खराब केल्याबदल सेरेनाला दहा हजार डॉलर दंड करण्यात आला. सरावाच्या वेळी सेरेनाने रॅकेटद्वारे कोर्ट खराब केले. याबहल तिला दंड करण्यात आला.

हिला ॲलिसनने हरवले होते. पहिल्या तसेच तिसऱ्या सेटमध्ये सुरुवातीस सर्व्हिस ब्रेकला सेरेनास सामोरे जावे लागले, पण त्यानंतर सेरेनाने खेळ ऊंचावला. सुरुवातीच्या फेन्यातील विजयामुळे आत्मविश्वास उंचावला होता, त्यामुळेच जिंकू शकले, असे सेरेना



वेटलिफ्टर स्वाती सिंग

उत्तेजक चाचणीत दोषी?

मुंबई, ता. ९ : वेटलिफ्टर स्वाती ग हिच्या चाचणीत आक्षेपार्ह

आढळले असल्याचे आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने सांगितले.

पण तिने उत्तेजक नियमावलीचा भंग केल्याबाबत कोणतीही टिप्पणी महासंघाने केलेली नाही.

जागतिक महासंघाने स्वातीची

चाचणी कधी झाली हे सांगितलेले नाही; पण त्यात बंदी घातलेले मॉर्फिन

आढळले. एप्रिलमधील आशियाई

स्पर्धेच्या वेळी ही चाचणी झाली होती

त्यात ५९ किलो गटात स्वाती सातवी आली होती. त्या वेळी तिने एकंदर १९६ किलो वजन उचलले होते.

ती तब्बल पाच वर्षांनी आंतरराष्ट्री

स्पर्धेत सहभागी झाली होती. पाच वर्षांपूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेतीत

ब्राँझ विजेत्या स्वातीबाबतचा अंतिम

निर्णय लवकरच होईल असे जागतिव

आयलीगच्या अंतिम निरोपाची तयारी सुरू

मुंबई, ता. ९ : भारतातील सर्वात जुनी व्यावसायिक लीग असलेल्या आय लीग फुटबॉल स्पर्धेच्या अखेलच्या निरोपाची तयारी भारतीय फुटबॉल महासंघाने सुरू केली. महासंघाच्या कार्यकारिणीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत एएफसी चॅम्पियन्स लीगसाठी आयएसएल विजेत्या संघास पाठवण्याची शिफारस करीत आय लीगचे दिवस भरत असल्याचेच सूचित केले. पाच वर्षांत राष्ट्रीय संघातील खेळाडू आयएसएलमधील

आहेत. तिची लोकप्रियता वाढत आहे. तसेच या लीगमधील जाहा. तथा जानाज्यती चाहत जाह. तसच या लानाचार करूब आशियाई महासंघाचे निकव पूर्ण करीत आहेत, त्यामुळे या लीगमधील विजेत्यासच आशियाई क्लब लीग खेळण्याची परवानगी देण्याची विनंती भारतीय महासंघाने केली आहे.

आय लीग संघांचे भवितव्य; तसेच भारतीय फुटबॉलच्या प्रगतीच्या योजनेसाठी आशियाई महासंघाने उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतात पाठवावे, अशी सूचनाही केली आहे.

0

नोवणीकृत कार्यालयः रिजन्द चैवर्स, ७ वा मजला, जमनालाल बजाव २०८, गरिमन पॉइंट, मुंबई - ४००० २२१. दुर्ख्यनी: +११ २२ २८६५ ७०००, फॅक्स: +११ २२ २८२१ ६००७ इंमेल: investor.relations@pidlite.co.in चेबसाइट: www.pidlite **सीआयएन:** एल२४१००एमएच१९६९पीए

पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड

५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा, दुरस्थ ई-मतदान आणि बुक क्लोजर माहिती ह्यासंबंधी नोटीस

प्राच्यों सुन्य नेव्यान केन आई की सब्द समा आमंत्रिक कणान्या गोरिशीमध्ये यह स्वाच्या का आवान्यामणे आपनान पा पान्यासारी, पिडिलाइट इंडट्ड्रीज विसिदेटका ('कंपमी') ही अंगाकबार, ६ ऑगस्ट २०११ रोजी तुपारी ३:०० जानता कासनस्यन बजान हॉल, जानताला क बजान मार्ग, नीराम पोट्ट, मुंबई २००० देशे के पेचारा बेहेन, जा सामादांनी । गांचा कांनोमके/विशादिरी पार्टिशिय्दकार्क आपने १-मेन आपीत नांचीनांक केले में आहेत, त्या स्थापसंत्र कंप्नीतिक प्रतादी (१-मेन) आगित इस स्थापसंत्र गंचीनांक केले में आहेत, त्या स्थापसंत्र कंप्नीतिक प्रतादी (१-मेन) आगित इस स्थापसंत्र गंचीनांक केले में अवसारास्त्र एसीएर अमेरिक स्थापती नेतीन पार्टीक्यान आरोती आहे. कंपनी सम्मादांनी मार्ग कंपनीच्या चार्किक अवसारास्त्र एसीएर अमेरिक स्थापती नेतीन पार्टीक्यान आरोती आहे. कंपनी सम्मादांनी कर्ता, कर्ता, क्रांती सम्मादांनी कर्ता, क्रांती सम्मादांनी स्थान स्थान स्थान सम्यान स्थान स्थान स्थान सम्मादांनी स्थान सम्मादांनी स्थान तसेच एनएसडीएलच्या <u>https://www.evoting.nsdl.com/</u> ह्या वेबसाइटक अपलोडदेखील केलेले आहेत.

वार्षिक अहवाल प्राप्त न झालेले सभासद हे कंपनीच्या वेबसाइटवरून तो डाउनलोड कर शकतील किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामधील कंपनी सचिवांना लिहन किंव सकतारः ।क्या कंपनाच्या नादागाकृत कायातरामध्यक् कंपना सावयाना ।तहत् ।क्या nwestor.relations **@ pidilit.c.o.in** चेने सिहन् सदत्वी प्रत प्राप्त करण्यात्री किंदी करू ककतीतः, रावीएमाय्येषारा पादावयाच्या कामकवातीतः वर्षाची संबंधित स्तराठी हे कामकावाच्या कोणत्याही दिवशी तसेच कार्यातयीन तासांदरम्यान कंपनीच्या नौंदगीकृत कार्यात्रयामध्ये तसेच कॉरपोरंट कार्यात्यामध्येष्ठी राषावणीसाठी खुले असतील.

कंपनी अधिनिधम, २०१३ चे कत्म १९ सचेच कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम १ ० आणि सेवी (सूचीकरण आवपने व प्रकटीकरण आवश्वस्कता) नियम, २०१५ चे नियमन ४२ ('सूचीकरण नियमने') द्वांच्या अनुरोधमने झाइरे सूचनारेखील करण्यात येत आहे की, कंपनीधी सभासदांची नॉदवही (धिंबस्टर) आणि रोअर हस्तांतरण पुलिका है मच्या आणि लाभांश प्रदान करण्याच्या हेतुसाठी, जर घोषित करण्यात आल्यास ार, ३१ जुलै २०१९ ते मंगळवार, ६ ऑगस्ट २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) ह

जीपमाध्ये संपत करणे प्रस्तवित असलेल्या ठरानांतर प्रतहार करण्य एचाएममध्य समत करण प्रतावित असलल्या उताविद मतदान करण्याताञ्ज्या इकाचा इंतरुमृतिक प्रदावित जेमालबनावनी करण्याची द्वितिया मामसदांग प्रदान कर्ताना कंपनीला अत्यंत आनंद होते आहे. समासद हे सभेच्या स्थळाव्यतिरिक्त (दुरस्व ई-मतदान) हत विकाणांहून इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे आपले मतदान पार पादू शकतील, दुरस्व ई-मतदान सेवा सुसाध्य करण्यासाठी कंपनीने एनएसडीएलसोबत करार केलेला आहे. दुरस्थ ई-मतदान हे गुरुवार, १ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ९:०० (आयएसटी) सुरू होईल २-गजना ठ पुर्चान, १ आगस्य ४०११ राजा सकाळा १:०० (आयएसटी) सुरू होर्रित आणि सोमवार, ५ ऑगस्ट २०११ रोजी संघ्याकाळी ५:०० (आयएसटी) हे सगाप्त होर्रित, सोमवार, ५ ऑगस्ट २०११ रोजी संघ्याकाळी ५:०० नंतर (आयएसटी) दुरस्य ई-मतदान मॉड्यूल अकार्यान्वित करण्यात येहेल.

मतवान हक्ष हे, एकतर दुस्य ई-मतवानाद्वारे किंवा एजीएम कार्यस्वळी, सभासवांनी (सभासवांनी) मंगळवार २० जुलै २०१९ रोजीपर्यंत (कट-ऑफ तारखेला) भारण केरेल्या समभागांच्या संख्येप्रमाणे असलील. सभासवांची त्या तारखेपर्यंत भागभारणा असल्यावरच, तो इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतवान करण्यासाठी पात्र असलील. वार्षिक अहवाल पाठविण्यात आल्यानंतर रोजसंस संपादन केलेले आणि कट-ऑफ तारखेपर्यंत म्हणजेच ३० जुलै २०१९ रोजीपर्यंत भागधारण करणारे सभासद हे <u>evoting@NSDL.co.in</u> येथे विनंती करून लॉगिन आयडी आणि रणार समास्य ह <u>अरुठातातु छ NSDI...GOA.</u>n यय ावनता करून लागान आयदा अ सम्बद्ध प्राप्त कर ज्ञाकतील. मदाना करणाची सुविशा ही सप्तरिक्त हो एचीएममप्येरेख पलब्ध करून वेण्यात येईल आणि दुरस्य ई-मतदानाहारे मतदान न केलेले एतंतु एचीएम पत्त्वित असणारे समासद हे एचीएममप्ये मतदान करण्यासाठी पात्र असतील. दुर अपन्यत अस्याद समावह ए स्वास्था स्वास्थ्य स्वास्थ्य स्वास्थ्य स्वास्थ्य स्वास्थ्य स्वास्थ्य स्वास्थ्य स्वास्थ्य मैन स्वास्थ्य स्वास्थ्य में स्वास्थ्य स्वास्थ्य स्वास्थ्य स्वास्थ्य में स्वास्थ्य स्वास्थ्य में स्वस्थ्य में स्वास्थ्य में स्वस् असणाऱ्या सभासदांसाठीच्या ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका ह्यांचा संदर्भ घेऊ शकता किंव श्रीमती पञ्जवी म्हात्रे, मॅनेबर, एनएसडीएल, ४ था मजला, ए-विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंगाउंड, सेनापती बापटमार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३, ईमेल: <u>evoting@nsdl.co.in</u>,

मभेच्या तिकाणच्या प्रवेशाचे नियमन हे सभासदांना वार्षिक अ सम्पन्धा । क्रकाणन्या अवशान । तथमन ह समास्तराना वाषक अहवारासाहर पांडावण्यात आंख्या उपस्थिती पावत्यांबारें (अटेटक्न सिल्सम्बारी) केले वाईल. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपस्थिती पावत्या प्राप्त झालेत्या समास्तरांना उपस्थिती पावतीची क्रपील प्रत प्रेण्याची आणि एजीप्पमच्ये उपस्थिती लावण्यासाठी यथोचितरीत्या भरलेली उपस्थिती पावती ही नौंदणी काउंटरवर साहर करण्याची विनंती करण्यात येत आहे. कृपया ह्याची नोंद घ्या की उपस्थिती पाव दुसऱ्या प्रती (ड्युप्लिकेट्स) प्रदान करण्यात येणार नाहीत.

सुचीकरण नियमनांचे नियमन ४४ (६) च्या अनुरोधाने, कंपनीकडून दुपारी ३.०० पासून ते एजीएमच्या समाप्तीपर्यंत एजीएमच्या कामकाजाचे वेलाइव्ह वेबकास् उपलब्ध करण्यात केत स्वाह समाप्तीपर्यंत एजीएमच्या कामकाजाचे वेलाइव्ह वेबकास् तानुष्यं व प्रशासन्यां त्राविक्य विद्यारम्य क्षेत्रस्य है-गतदान क्रिकेयात्वचा वारः करून, वेवे कंपनीचा ई-मतदान इव्हेन्ट क्रमांक ('EVEN') प्रदर्शित करण्यात येईल, https://www.evoting.nsdl.com येथे एनएसडीएलच्या ई-मतदान वेबसाइटबर लॉगिन करून एबीएमचे कामकाब पाह् शकतील.

सही/-

शिवाला हरवले, मनीषची निवड

जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात ८ बॉक्सरची निवड

मुंबई, ता. ९ : मनीष कौशिकने चार वेळच्या आशियाई विजेत्या शिवा थापाला हरवून जागतिक बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले. जागतिक स्पर्धा सप्टेंबरमध्ये रशियाला होईल त्यासाठीची चाचणी स्पर्धा नुकतीच झाली. अमित पंघलने आशियाई स्पर्धेत

५२ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. त्याची निवड थेट झाली; तर अन्य सात गटांसाठी चाचणी लढती झाल्या. त्यातून कविंदर सिंग बिश्त (५७ किलो), मनीष कौशिक (६३ किलो), दुर्योधन सिंग नेगी (६९ किलो), आशीष कुमार (७५ किलो), ब्रिजेश यादव (८१ किलो), संजीत (९१ किलो) आणि सतीश कुमार (९१ किलोपेक्षा जास्त) यांची निवड झाली

निवड चाचणीसाठी प्रत्येक गटात दोन बॉक्सर पात्र ठरले होते. कौशिकन शिवाला ३-२ असे हरवले. गतवर्षी इंडिया ओपनमध्येही हेच घडले होते:



याची पुनरावृत्ती शिवा चाचणीत करू नाही इंडिया ओपनमधील पराभवानंतर स्टान्स आणि फूटवर्ककडे जास्त लक्ष दिले होते. त्याचा नक्कीच फायदा झाला आहे. जागतिक स्पर्धेतही

कौशिकने सांगितले

यश प्रिलेल असा विश्वास असल्याने

आशियाई उपविजेत्या कविंदरने

५७ किलो गटात मोहम्मद हुसमुद्दीन याला नमवले. गत जागतिक स्पर्धेत कविंदरने दोन वेळच्या विजेत्य मोहम्मद फिस्सी याला नमवले होते. दोन वर्षांपूर्वी हुकलेले पदक जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे कविंदर म्हणाला

निणय लवकरच हाइल, जन्न जागाजन महासंघाने कळवले आहे. ती राष्ट्रीय स्पर्धेत तिसरी होती. तिची सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारती संघात निवड झालेली नाही. मुंबई इमारत दुरुस्ती व म्हाडा 🏠

पुनर्रचना मंडळ

(म्हाडाचा घटक) वेबसाईट : https://mhada.gov.in

ई-निविदा सूचना

. वंबई डमारत दरुस्ती व पुनरंचना मंडळामार्फत कार्यकारी अभियंता फ (दक्षिण) विभागातील भुषड् इमारता दुस्ता व पुनराना मंडळामाफत कावकारा आगवता ए (दावाण) वानागातारू ०३ उपक इमारतांच्या मंडळ निषोद्धारे दुस्तती कागाकारिता महाडा, सार्वजनिक बांघकाम खाते, महानगरपारिका व हि संस्थामध्ये योष्य तथा बागांमध्ये नोंद्यांची केरेल्या व बांघकामामध्ये अनुपावी असरोरत्या कंत्राटदारांकडून टक्के पद्धतीने ई-निविदा मागविष्यात येत आहेत. अ. कामाचे नाव निविदेची इसारा रक्कम सुरक्षा अनामत कंत्राटदार निविदा कामाच

臶.		अंदाजपत्रकीय रक्कम	(अंदाज- पत्रकीय रकमेच्या १%)	रक्कम (अंदाजपत्रकीय रकमेच्या २%)	नोंदणी वर्गवारी	रक्कम (१२% जीएसटी सहीत)	कालावधी
	उपकरप्राप्त इ.क. ४६-ए. पालव सदन, जेरबाई बाडिया रोड, परेल, मुंबई या इमारतीचे दुरुरती काम करणे. (मंडळ निधीचे काम)		₹८,५०३/-	3८,०००/-	वर्ग-५-अ व त्यावरील	५६०/-	१८ महिने (पावसाळ्याचा कालावधी धरून)
	उपकरप्राप्त ३.क. १७, छ्या बिल्डिंग, माधवदास पास्ता मार्ग, दादर, मुंबई या इमारतीचे दुस्स्ती काम करणे. (मंडळ निधीचे काम)	200000000000000000000000000000000000000	१५,१४९/-	32,000/-	वर्ग ५-अ व त्यावरील	५६०/-	१८ महिने (पावसाळ्याचा कालावधी धरून)
	उपकरप्राप्त इ.क्र. १४, ला-पिंटा बिल्डिंग, वासुदेव एल. पेडणेकर मार्ग, परेल, मुंबई या इमारतीचे दुरस्ती काम करणे. (मंडळ निधीचे काम)		१२,९०४/-	२६,०००/-	वर्ग-६ व त्यावरील	५६०/-	१५ महिने (पावसाळ्याचा कालावधी धरून)

याणा रक्कम व कोऱ्या ई-निविदा प्रपत्राची रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा इतर राष्ट्रीयीकृत बँग् ॉनलाईन स्वीकृत केली जाईल.

शानलाइन स्वाकृत कला जाङ्ल. कामाचे नाव, निविदेची रक्कम व इतर तपशिलाकरिता कोरे ई-निविदा प्रपत्र https://mahatenders.gov. या वेबसाईटवर दिनांक १०/०७/२०१९ रोजी सकाळी १०.१० वाजल्यापासून उपलब्ध होतील. कांसाठी दुरध्वनी क्र. +९१-७८७८००७९७२/+९१-७८७८००७९७३

Help Support :- १८००३०७०२२३२ ई-मेल :- eproc.support@mahatenders.gov.in

हाडा : गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था

सही/-कार्यकारी अभियंता / फ [दक्षिण] विभाग मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत चानूला सुवर्ण

🕻 राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग

मुंबई, ता. ९ : माजी जागतिक विजेती मीराबाई चानू हिने राष्ट्रकुरु वेटलिफिटंग स्पर्धेत भारताचा पदकधडाक्यात पहिल्या दिवशी लक्षवेधक कामगिरी केली. भारताने पहिल्या दिवशी आठ सवर्णासह १३ पदके जिंकली

ऑपिया (सामोआ) येथील स्पर्धेत मीराने ४९ किलो गटात बाजी मारताना स्नॅचमध्ये ८४; तर क्लीन ऑण्ड जर्कमध्ये १०७ किलो वजन पेलले. आशियाई स्पर्धेत १९९ किलो वजन उचललेल्या मीराचे पदक थोडक्यात हुकले होते. या स्पर्धेचा ऑलिंपिक पात्रतेत समावेश असल्याचा मीराबाईस फायदा होईल.

दरम्यान. झिल्ली दाहाबेहरा हिने महिलांच्या xu किलो गटात अ



९४) वजन उचलले, महिलांच्याच ५४ किलो गटात सोरोखैबाम बिंद्याराणी देवीने सुवर्ण तर मत्सा संतोषीने रौप्य जिंकले. बिंद्याराणीने १८३; तर संतोषीने १८२ किलो वजन पेलले. परुषांच्या ५३ किलोत रिशिकांता सिंग (२३५ किलो- १०५ आणि १३०) अव्वल आला. अन्य पदकविजेते- कुमारी ४५ किलो

बोर्नाली बोरा (सवर्ण, १३१ किलो), सार्क्ष मस्के (रौप्य, १३०). युवती- ४० किलो : सौम्या दळवी (सुवर्ण, १०९), रेखामणी गोगोई (ब्रॉझ, १०६). कुमार तसेच युवा ४९ किलो : भवतराम देस्ती (सुवर्ण, १८५). कुमारी, ५५ किलो : स्नेहा सोरेन (रौण्य,

प्रशासकच होणार निरीक्षक!

≫ कबड्डी निवडणूक

मुंबई, ता. ९ : भारतीय कबड्डी महासंघाची घटना निश्चित करण्यासाठी निवडन आलेल्या कार्यकारिणीने महासंघाची निवडून आठारपा कार्यकारणान महासंबाचा निवडणूक जाहीर केली आहे. एवडेच नव्हे तर या निवडणुकीसाठी महासंघावरील नियुक्त प्रशासक एस पी गर्ग हे निरीक्षक असतील. असे सांगण्यात आले.

केब्रुवारीत निवडून आलेली कार्यकारीणी अंतरिम आहे तसेच त्याचे अध्यक्ष कासानी ग्यानेश्वर् राव यांना मर्यादीत आधिकार असल्याचे कबडी महासंघावर न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांचे सल्लागार जे आर आर्यन यांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर महासंघाच्या संकेतस्थळावर जयपूर येथील कार्यालय कार्यरत नसल्याचे सांगितले आहे, तसेच नवे इ-मेल दिले आहेत, पण आता कासाना ग्यानेश्वर मुदीराज अध्यक्ष

कबड्डी निवडणूक ५ सप्टेंबरपूर्वी घेण्याचे आदेश भारतीय कबड्डी महासंघाची निवडणुक ५ सप्टेंबरपूर्वी घेण्याचे आदेश दिल्ली न्यायालयाने भारतीय कबड्डी महासंघावरील नियुक्त प्रशासकांना दिले आहेत. न्धाथात्यान भारताथ कबड्डा महासभावरारू नियुक्त प्रशासकांना दिले आहेत. प्रशासकांनी कार्यकारिणी निवडून त्यांच्याकडून नवीन घटना तथार करून च्यावी आणि त्यास मंजुरी दिल्यावर कायसम्बरूपी कार्यकारिणी असावी, असे न्यायालयाने निकालात म्हटले होते. महिपाल सिंग यांनी केलेल्या याचिकेनुसार आता न्यायालयाने दोन महिन्यांत निवडणूक घेण्याची सूचना दिलेला आदेश ५ जुलेस दिला आहे.

असलेल्या कार्यकारीणीने नवे लेटरहेडच छापले आहे, त्यावर पुन्हा जयपूर येथील कार्यालयाचा पत्ता दिला आहे, तसेच मुदीराज हे अध्यक्ष असल्याचे म्हंटले आहे.

ह जन्यत अस्त्याच म्हटल आह. ग्यानेश्वर मुदीराज यांनी भारतीय कबड्डी महासंघाच्या सर्व संलग्न संघटनांना पत्र पाठवले आहे. त्यात महासंघाची निवडणूक २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हैदराबादला र असल्याचे कळवले आहे. ही निवडणक दिल्ली उच्च न्यायालयाच्या ३ ऑगस्ट २०१८ च्या निकालानुसार होत असल्याचाही दावा

भारतीय कबड्डी महासंघावर सध्या प्रशासकांची नियुक्ती आहे, याकडे लक्ष प्रशासकाचा । नयुक्ता आहे, याकड लक्ष वेधल्यावर ग्यानेश्वर मुद्दीराज म्हणाले, आमही त्यांना निवडणुकीसाठी निरिक्षक म्हणून् निमंत्रित केले आहे. त्यांना याबाबताचे पत्र पाठवले आहे. त्यांचे याबाबत उत्तर आलेले नाही. त्यांच्याशी आम्ही याबाबत पुन्हा संपर्क साधण्याचा प्रश्नच येत नाही, आम्ही ही निवडणूक नियमानुसार घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

स्थळ : मुंबई दिनांक : ९ जुलै, २०१९

